

155/LG/SE/AUG/2023/GBSL

August 12, 2023

To,  
**BSE Limited,**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort, Mumbai - 400 001  
**Scrip Code: 509079**

To,  
**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,  
Bandra (E), Mumbai - 400 051  
**Scrip Symbol: GUFICBIO**

Dear Sir/Madam,

**Sub.: Newspaper advertisement of extract of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023**

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed herewith the copies of Newspaper advertisement of extract of Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023 published today i.e. August 12, 2023 in Business Standard (All Edition in English language) and Mumbai Lakshadeep (Mumbai Edition in Marathi language).

Kindly take the same on record.

Thanking You,

Yours truly,

**For Gufic Biosciences Limited**

**Ami Shah**  
**Company Secretary & Compliance Officer**  
**Membership No. A39579**

**Encl.: As above**



**ABB India Limited**

CIN: L32202KA1949PLC032923  
Registered Office: Disha - 3rd Floor, Plot No. 5 & 6, 2nd Stage, Peenya Industrial Area IV, Peenya, Bengaluru - 560 058, Phone: +91 (80) 22949451, 22949150 - 22949153; Fax: +91 (80) 22949148 Website: www.abb.co.in, E-mail: investor.helpdesk@in.abb.com



**Extract of unaudited financial results for the quarter and year to date ended June 30, 2023**

(₹ in Crores)				
Sl. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023	Half year ended 30.06.2023	Quarter ended 30.06.2022
1	Total income from operations	2,508.63	4,919.84	2,052.51
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	393.13	720.98	195.92
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	393.13	720.98	195.92
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	295.81	540.98	147.06
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	289.10	545.64	139.28
6	Equity Share Capital (Face value per share ₹ 2/- each)	42.38	42.38	42.38
7	Earnings per share (of ₹ 2/- each) (for continuing operations) -			
1. Basic		13.96	25.53	6.94
2. Diluted		13.96	25.53	6.94
8	Earnings per share (of ₹ 2/- each) (for discontinued operations) -			
1. Basic		(0.01)	(0.02)	(0.32)
2. Diluted		(0.01)	(0.02)	(0.32)

**Note:**  
The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites: www.nseindia.com and www.bseindia.com and company's website: www.abb.co.in

For ABB India Limited  
Sd/-  
Sanjeev Sharma  
Managing Director  
DIN: 07362344

Place : Bengaluru  
Date : August 11, 2023

**NATIONAL INSTITUTE FOR MICRO, SMALL AND MEDIUM ENTERPRISES (ni-msme)**  
(An Organization of Ministry of MSME, Govt of India)  
**SEARCH-Socio Economic Alternatives Research and Resource Community for Humanity**  
(Implementing Agency for Bapatia Agro and Food Processing Cluster)  
Registered Regd. Office: # 4-2-16, S.N.P Agraharam, Bapatia 522 101, Andhra Pradesh, India  
Regional Office: D.No. 6-7-72/A7A, Gunur-522 002, Andhra Pradesh, India, Mobile: 70137 17747  
Email: search.ngo@gmail.com Website: https://www.searchngo.org

NITNo. 1/BapatiaAgro/2023 Date: 12.08.2023

**NOTICE INVITING TENDER**  
Sealed Tenders in prescribed format in two cover system are invited by The Secretary, SEARCH, the Implementing Agency of Bapatia Agro and Food Processing Cluster from the reputed Civil Contractors to construct the Work Building at Nanduru Village, Ponnur Mandal, Guntur District, Andhra Pradesh under the Scheme of Fund for Regeneration of Traditional Industries (SFURTI), Ministry of MSME, Government of India. Eligible contractors may contact the undersigned or download the Tender Document in Website: https://www.searchngo.org or mail to search.ngo@gmail.com  
Last date for submission of Tender is 01.09.2023 up to 5.00 PM.

Sd/- Secretary, SEARCH

**SURYODAY**  
A BANK OF INDIA  
Registered & Corporate Office:  
SURYODAY SMALL FINANCE BANK LTD.  
1101, Sharda Terraces, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614.

**CORRIGENDUM**  
This is in reference to the Quarter-1 Unaudited Financial Results advertisement published on 11.08.2023 in the newspaper Business Standard (All Editions).  
Please take note that the table headers mentioned as "Year ended" to be read as "Quarter ended".  
We regret the inconvenience caused.

**Mother Dairy Calcutta**  
P.O.- Dankuni Coal Complex  
Dist : Hooghly, Pin - 712310.  
Ref. No.: WBMDC/PUR/23-24/  
**TENDER-024 Dated-11.08.2023**  
Mother Dairy Calcutta invites e-tender (2nd Call) for supplying of "Polystyrene (HIP) Cups for Dahi /Yoghurt" on Annual Rate Contract basis. Please visit [www.wbtenders.gov.in](http://www.wbtenders.gov.in) and [www.motherdairycalcutta.com](http://www.motherdairycalcutta.com) for details. Last date of uploading of online offer is 28.08.2023 upto 03.00 pm.  
Chief General Manager

**GUFIC**  
BIOSCIENCES LIMITED  
Regd. Office: 37, First Floor, Kamata Bhavan-II, S. Nityanand Road, Andheri-East, Mumbai-400069.  
Website - [www.gufic.com](http://www.gufic.com) • e-mail - [corporate@relations@gufic.co.in](mailto:corporate@relations@gufic.co.in) • Tel - 022 67261000 • Fax - 022 67261067

**Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30.06.2023**

Rupees in Lakhs (Except EPS)

Particulars	For Quarter Ended			For Year Ended
	30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
Total income from operations	19,502.02	17,303.58	16,527.63	69,062.08
Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items	2,804.91	2,393.23	2,828.03	10,672.09
Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items	2,804.91	2,393.23	2,828.03	10,672.09
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,062.29	1,810.56	2,105.15	7,970.48
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	2,062.29	1,810.03	2,105.15	7,969.95
Paid-up equity share capital (Face Value of Re. 1/- each)	969.45	969.45	969.45	969.45
Reserves (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year)	-	-	-	33,811.37
Earnings Per Share (of Rs. 1/-each) (for continuing and discontinued Operations) -				
Basic:	2.13	1.87	2.17	8.22
Diluted:	2.13	1.87	2.17	8.22

**NOTES:**  
a) The above extract of Unaudited Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Friday, August 11, 2023. The same is available on website of the Company at [www.gufic.com](http://www.gufic.com) and on the website of BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) where shares of the Company are listed.  
b) Previous period/year's figures have been reclassified/ regrouped wherever necessary to conform with the current accounting treatment.

By order of the Board of Directors  
For Gufic Biosciences Limited  
Sd/-  
Jayesh P. Choksi  
Chairman & Managing Director  
DIN : 0000729

Date: August 11, 2023  
Place: Mumbai

**ऑयल इंडिया लिमिटेड**  
(पब्लिक सेक्टर का समूह)  
**Oil India Limited**  
(A Government of India Enterprise)  
CIN: L11101AS1959GOI001148  
Email: [investors@oilindia.in](mailto:investors@oilindia.in), Website: [www.oil-india.com](http://www.oil-india.com)  
Regd. Office: P.O. Dulliajan, Distt. Dibrugarh, Assam - 786 602

**NOTICE OF 64<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING & RECORD DATE**  
NOTICE is hereby given that the 64<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the Members of Oil India Limited ("Company") will be held on Saturday, the 09<sup>th</sup> day of September, 2023 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 20/2020 dated 05<sup>th</sup> May, 2020 and subsequent circulars and the latest being, 10/2022, dated 28.12.2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4, dated 05.01.2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).  
In compliance with the above mentioned circulars, soft copies of Notice of AGM and Annual Report 2022-23 will be sent to the Members whose email IDs are registered with the Company/ Depositories. Members may please note that the Notice of the AGM and Annual Report 2022-23 will also be available on the Company's website <https://www.oil-india.com>, the websites of the Stock Exchanges viz. i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) [BSE Limited] and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) [National Stock Exchange of India Limited] and on the website of NSDL (agency for providing the E-Voting facility) i.e. [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). The hard copy of the Annual Report shall be sent on the formal request of the member concerned.  
Members can attend/participate in AGM only through VCOAVM facility. Members attending the meeting through VCOAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum as per Section 103 of the Companies Act, 2013. The Instructions for joining the AGM through VC / OAVM will be provided in the Notice of the AGM.  
The Company is providing E-voting facility (Remote e-voting) to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. The Company is also providing the facility of e-voting during the AGM to those members who could not cast their vote(s) through remote e-voting. Detailed procedure for remote e-voting will be set out in the Notice of the AGM.  
In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).  
Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) / call on 022-48867000 and 022-24987000 or send a request to Ms. Pallavi Mhatre - Senior Manager at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in).  
**Closure of Register of Members and Share Transfer Books [Record Date]**  
Pursuant to Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Registers of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 26<sup>th</sup> August, 2023 to 09<sup>th</sup> September, 2023 (both days inclusive) to determine entitlement of the members for Final Dividend for the financial year ended March 31, 2023, if approved at the AGM. Final Dividend @ Rs. 5.5/- per share (55% of paid-up share capital) would be paid to those members, whose name appears:  
a) As Beneficial Owners as at the end of working hours on Friday, 25<sup>th</sup> August, 2023 (Record Date) as per the list to be furnished by NSDL/CDSL in respect of shares held in electronic form.  
b) As Member in the Register of Members of the Company as on Friday, 25<sup>th</sup> August, 2023, in respect of shares held in physical form.  
Further, shareholders who are holding shares in physical form are requested to dematerialize their physical shareholdings of shares.  
**TDS on Dividend**  
Members may note that the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, mandates that dividends paid or distributed by a Company is taxable in the hands of members. The Company shall therefore be required to deduct tax at source ("TDS") at the time of making the payment of dividend. In order to enable us to determine the applicable TDS rate, members are requested to submit the relevant documents as per the timelines given in the FAQs on TDS on dividend uploaded on our website.  
[Web link for FAQs on TDS on Dividend: [https://www.oil-india.com/Document/FinancialTDS\\_Dividends\\_inv\\_Information\\_FAQ.pdf](https://www.oil-india.com/Document/FinancialTDS_Dividends_inv_Information_FAQ.pdf)]  
**Registration of Emails**  
In case of Member(s) who have not registered their e-mail addresses with the Company/Depository, are requested to please follow the below mentioned instructions to register their e-mail addresses for obtaining Annual Report 2022-23 and login details for e-voting.  
1) In case shares are held in physical mode: Investor Service Request Form ISR - 1, Form ISR - 2 and Form No. SH 13 (Nomination Form) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents including original cancelled cheque stating your name as the Account holder by email to [investors@oilindia.in](mailto:investors@oilindia.in).  
2) In case shares are held in demat mode: Members holding shares in Demat form are requested to register/update their email ids with their respective Depository Participant.  
**KYC Requirements**  
As per SEBI circular dated November 3, 2021, and December 14, 2021, outstanding payments will be credited directly to the bank account only if the Investor is KYC Compliant. The Investor Request Forms are available at the website of RTA at <https://ris.kfintech.com/clientservices/isc/default.aspx> and at the Company's website at <https://www.oil-india.com/10/investor-services>. Members holding shares in dematerialised form are requested to submit their KYC documents with your Depository Participant (DP) as per the process advised by your DP.  
Members may further note that as per SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023, it is mandatory for all holders of physical securities in listed entities to update PAN, Address, Email ID, Bank account details (KYC details) and Nomination details of shareholders, who have not updated the same, with the Registrar and Share Transfer Agent (RTA). Company's RTA, KFin Technologies Ltd. will attend all service requests of the shareholders with respect to transmission, dividend, etc., only after updating the above details in the records. If the KYC details are not updated in the folio on or before September 30, 2023, such folios shall be frozen by the RTA with effect from October 1, 2023, as per the above SEBI circular. All shareholders holding shares in physical mode are advised to update the KYC details by submitting required documents to the Company's RTA.

For Oil India Limited  
Sd/-  
(A.K. Sahoo)  
Company Secretary  
ACS 12385

Place : Noida  
Date : 11.08.2023

**Freshtrōp**  
FRESHTRÖP FRUITS LIMITED  
CIN: L15400GJ1992PLC018365  
Reg. Office: A 603, Shapath IV, S. G. Road, Ahmedabad - 380015  
Tel: 079 40307050-57, E-mail: [info@freshtrop.com](mailto:info@freshtrop.com), Website: [www.freshtrop.com](http://www.freshtrop.com)

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER 30TH JUNE, 2023**

(Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
Total income from operations (net)	10,879.73	7,745.75	10,641.66	24,726.79
Net Profit for the period (before tax and exceptional items)	1,780.07	959.63	130.41	1,096.91
Net Profit for the period before tax (after exceptional items)	1,780.07	959.63	130.41	1,096.91
Net Profit for the period after tax (after exceptional items)	1,296.21	687.75	141.48	846.35
Total Comprehensive Income for the period	1.78	(11.46)	14.78	4.58
Profit/Loss for the period after comprehensive income	1,297.99	676.29	156.26	850.93
Equity Share Capital	989.49	989.49	1,068.80	989.49
Earning Per Share (Of Rs. 10 each) (after extraordinary items)				
Basic:	13.10	6.95	1.32	8.55
Diluted:	13.10	6.95	1.32	8.55

**Notes:**  
(1) The above financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 11th August, 2023.  
(2) The result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.  
(3) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended on 30.06.2023, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and also on the Company's website [www.freshtrop.com](http://www.freshtrop.com)

For, Freshtrop Fruits Limited  
Sd/-  
Ashok Motiani  
Managing Director

Place : Ahmedabad  
Date : 11.08.2023

**Infosys**  
Navigate your next  
**Infosys Limited**  
Corporate Identity Number (CIN): L85110KA1981PLC013115  
Regd. Office: Electronics City, Hosur Road, Bengaluru - 560100.  
Phone: 91 80 2852 0261, Fax: 91 80 2852 0362  
[investors@infosys.com](mailto:investors@infosys.com), [www.infosys.com](http://www.infosys.com)

**NOTICE**  
**Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)**

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the **Interim Dividend declared for the financial year 2016-17, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF on November 19, 2023.** The corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

In compliance with the Rules, Individual notices are being sent to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules, the full details of such shareholders is made available on the Company's Website: <https://www.infosys.com/investors/shareholder-services/Pages/transfer-equity-shares.aspx>

In this connection, please note the following:

- In case you hold shares in physical form:** Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) registered in your name(s) and held by you, will stand automatically cancelled.
- In case you hold shares in electronic form:** Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IEPF.

In the event valid claim is not received on or before **November 10, 2023**, the Company will proceed to transfer the liable dividend and Equity shares in favor of IEPF authority without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules. It may be noted that the concerned shareholders can claim the shares and dividend from IEPF authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online after obtaining Entitlement letter from the Company.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, Mrs. Shobha Anand, Deputy Vice President at M/s. KFin Technologies Limited Unit: Infosys Limited, Selenium Tower B, Plot Nos. 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500032.  
Tel: +91-40-67162222 email ID: [einward.ris@kfintech.com](mailto:einward.ris@kfintech.com).

For Infosys Limited  
Sd/-  
A.G.S. Manikantha  
Company Secretary

August 11, 2023  
Bengaluru, India

**BPL LIMITED**  
Regd. Office: BPL Works, Palakkad - 678 007, Kerala. CIN: L28997KL1963PLC002015  
e-mail: [investor@bpl.in](mailto:investor@bpl.in), URL: [www.bpllimited.com](http://www.bpllimited.com), Tel: No.+91 80 25589109

**Statement of Standalone / Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June 2023**

(INR Lakhs)

Sl. No.	Particulars	Standalone		Consolidated			
		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended		
		30-06-2023 (Unaudited)	30-06-2022 (Unaudited)	31-03-2023 (Audited)	30-06-2022 (Unaudited)	31-03-2023 (Audited)	
1.	Total Income from Operations	1,458.66	1,235.25	6,201.93	1,460.84	1,237.23	6,210.33
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	259.23	124.53	1,316.80	254.81	119.90	1,251.04
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	259.23	124.53	1,316.80	254.81	119.90	1,251.04
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	259.23	124.53	571.67	254.81	119.90	505.91
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	259.23	124.53	7,043.79	254.81	119.90	6,978.02
6.	Paid up Equity Share Capital	4,897.67	4,894.46	4,897.67	4,897.67	4,894.46	4,897.67
7.	Reserves (Excluding Revaluation Reserve)	18,957.70	11,779.42	18,698.47	18,956.59	11,840.76	18,699.61
8.	Securities Premium Account	9.64	6.23	9.64	9.64	6.23	9.64
9.	Net worth	23,855.38	16,673.88	23,596.15	37,331.10	30,216.17	37,077.31
10.	Paid up Debt Capital / Outstanding Debt:#	17,530.88	17,760.11	17,116.83	17,530.88	17,760.11	17,116.83
11.	Outstanding Redeemable Preference Shares	16,958.68	16,958.68	16,958.68	16,958.68	16,958.68	16,958.68
12.	Debt Equity Ratio	0.02	0.05	0.01	0.06	0.07	0.06
13.	*Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
1. Basic:		0.53	0.25	14.38	0.52	0.24	14.25
2. Diluted:		0.53	0.25	14.38	0.52	0.24	14.25
14.	Capital Redemption Reserve	5,333.00	5,333.00	5,333.00	5,333.00	5,333.00	5,333.00
15.	Debtenture Redempr on Reserve	-	-	-	-	-	-
16.	Debt Service Coverage Ratio	18.01	5.24	6.19	17.77	5.13	6.40
17.	Interest Service Coverage Ratio	15.39	4.18	10.23	15.15	4.07	9.13

# - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules, wherever applicable.  
## Refer Sl. No.10 to the financial results above, which indicates the Outstanding Debt position. The amount includes Outstanding Redeemable Preference Shares as per Sl.No.11  
Notes: a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results is available on the websites of the Stock Exchanges and of the listed entity. b) For other line items referred in Regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the National Stock Exchange and Bombay Stock Exchange and can be accessed on the URL ([www.bseindia.com](http://www.bseindia.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com)). c) There is no impact on net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial item due to changes in accounting policies to be disclosed by means of a footnote.

For BPL Limited  
Sd/-  
Ajit G Nambiar  
Chairman & Managing Director

Bangalore  
11th Aug, 2023



**प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर व विक्री करू नये - वाशिम जिल्हाधिकारी**

वाशिम, दि.११ : १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विद्यार्थी, लहान मुले प्लास्टिकपासून तयार झालेले राष्ट्रध्वज खरेदी करतात. दुसऱ्या दिवशी हे इतरत्र फेकून दिले जातात. तथापि, प्लास्टिकपासून तयार झालेले हे ध्वज लवकर नष्ट होत नसल्यामुळे बरेच दिवस तसेच पडून राहतात. त्यामुळे आपल्या हातून नकळत राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तो टाळण्यासाठी प्लास्टिकपासून

JMD VENTURES LIMITED				
Regd. Office : Unit No. 323/324, 3rd Floor, Building No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053.				
CIN : L67190MH2000PLC033180				
Email : jmdtele@gmail.com, Website : www.jmdlimited.com				
STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023				
Sr. No.	Particulars	Rs in Lakhs		
		Quarter ended 30th June 2023	Quarter ended 31st March 2023	Year Ended 31st March 2023
		Un-Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	40.30	45.38	569.13
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	125.53	31.72	297.58
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	125.53	31.72	297.58
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	94.38	25.50	250.27
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	94.38	25.50	250.27
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs 10/- each)	2,885.840	1,442.920	2,885.840
7	Other Equity			606.729
8	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of Rs 10/- each (for continuing and discontinued operations)			
(i)	a) Basic	0.43	0.18	0.87
	b) Diluted	0.43	0.18	0.87

For JMD Ventures Limited  
Dhruva Narayan Jha  
Managing Director

Place : Mumbai  
Date : August 11, 2023

**PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED**

PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED				
Regd. Office : 308, B2B Agarwal Centre, Near Malad Industrial Estate, Kanchnpada, Mumbai: 400064				
CIN : L72900MH1982PLC027146				
Email : psitinfra@gmail.com, Website : www.psitinfrastructure.co.in				
STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023				
Sr. No.	Particulars	Rs in Lakhs		
		Quarter ended 30th June 2023	Quarter ended 31st March 2023	Year Ended 31st March 2023
		Un-Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	-	-	532.30
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(8.33)	(7.71)	0.81
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(8.33)	(7.71)	0.81
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(8.33)	(7.71)	0.60
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(8.33)	(7.71)	0.60
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs 10/- each)	5,376.00	5,376.00	5,376.00
7	Other Equity			95.71
8	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of Rs 10/- each (for continuing and discontinued operations)			
(i)	a) Basic	(0.02)	(0.01)	0.00
	b) Diluted	(0.02)	(0.01)	0.00

For PS IT Infrastructure & Services Limited  
Kawaral K. Ojha  
Managing Director

Place : Mumbai  
Date : August 11, 2023

**PUBLIC NOTICE**

A public notice is hereby given, that my client MR RAMCHAND SUGNOMAL BHAGNARI, is absolute Owner of Flat No. 202, 2 ND Floor, Wing "D", adjoining survey 574 Sq. Ft. (Carpet area) i.e. equivalent to 6401 Sq. Mts. (built-up area), Building known as "AVENUE A-3 (A)", Society known as "EVERSHINE AVENUE A-3 (A) CO OP HOUSING SOCIETY LTD., bearing Registration No. TNA/VS/HSG/TC/28679/2016, Dated 04/06/2016, constructed on N.A. Land bearing Survey No.5, 5B, 5D, 5E, 5F, and 5G, lying being and situate at Village Dongare, (Dongar Pada) also known as Village NARANGLI, NARANGLI Bypass Road, Virar (West), Taluka Vasai, Dist. Palghar, Pin No. 401 303, (within the registration District and Sub - District of Vasai I-6 (herein after for brevity's sake collectively referred to as "The said Flat"). And as such member the TRANSFEROR is entitled to 10 (TEN) shares having Certificate No. 111 distinctive Numbers starting from Sr. No. 1101 to 1110 of the said society and of the face value of Rs.50/- each, (hereinafter for brevity's sake collectively referred to as "the said shares"). The said property actually belongs to 1) MR RAMCHAND SUGNOMAL BHAGNARI 2) LATE SANGITA RAMCHAND BHAGNARI, and they had purchased from M/S STABLE EVERSHINE BUILDERS PRIVATE LIMITED, herein referred to as "DEVELOPERS", duly registered with the Sub-Registrar Vasai-3, bearing Receipt No. 6531 and Document No. Vasai-3-6436/2015, dated 12/08/2015. And LATE SANGITA RAMCHAND BHAGNARI died intestate on 21/08/2022, leaving behind her 1) MR RAMCHAND SUGNOMAL BHAGNARI (Husband of Deceased) 2) MRS SWATI M GHAREGRAT (Married Daughter of Deceased) 3) MR AMIT RAMCHAND BHAGNARI (Son of Deceased). And 1) MRS SWATI M GHAREGRAT (Married Daughter of Deceased) 2) MR AMIT RAMCHAND BHAGNARI (Son of Deceased), has given their AFFIDAVIT, NOC CONSENT of legal heirs to MR RAMCHAND SUGNOMAL BHAGNARI (Husband of Deceased) of 50% shares of LATE SANGITA RAMCHAND BHAGNARI. And MR RAMCHAND SUGNOMAL BHAGNARI (Husband of Deceased) is already Co-Owner & 50% shares holder of the said Flat. After death of LATE SANGITA RAMCHAND BHAGNARI, MR RAMCHAND SUGNOMAL BHAGNARI (Husband of Deceased), had given his Consent to the said society to transfer his undivided right, title, interest of (50 % shares) of LATE SANGITA RAMCHAND BHAGNARI in favor of MR RAMCHAND SUGNOMAL BHAGNARI and accordingly the said society has started the process to transfer the said Flat &amp;mp; her shares on his name. Now, MR RAMCHAND SUGNOMAL BHAGNARI, is 100% shares holder of the above said Flat. By virtue of Law of inheritance and The Hindu succession Act 1956, my client MR RAMCHAND SUGNOMAL BHAGNARI (100% shares) has become absolute owner of the said Property who is entitled to succeed the estate of deceased. Whoever has any kind of right, title, interest, lien, loan, or other any person rights and shares in the aforesaid Flat, shall come forward with their genuine objection along with certified copy of the documents to support her/his claim within 15 days from the issue of this Notice, and contact to me at the below mention address. Otherwise it shall be deemed and presumed that my client is entitled to inherit the aforesaid Flat, and all future correspondence shall come in effect in my client favour. And no claim shall be entertained after the expiry of this Notice period. Sd/-  
Date : 12.08.2023 M. M. SHAH (Advocate)  
Shop No.04, "D Wing", Garden K Avenue Shridutt Garden CHSL, Global City, Chikhali Dongare Road, Virar (West), Dist Palghar- 401303. Mobile No. 8805007866

LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED						
CIN: L65100MH1987PLC044094						
Registered Office: A-301, Helal Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai 400064;						
Phone No: 022-6894-8500/09, Fax: 022-2889-2527;						
Email: info@luhankamediainfra.com; Website: www.luhankamediainfra.com;						
EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023						
Sr. No.	Particulars	(Rs. in Lakh, except EPS)				
		Quarter ended		Year Ended		
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income	36.39	43.22	53.76	193.45	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	21.35	15.21	25.10	90.26	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	21.35	15.21	25.10	90.26	
4	Total Comprehensive Income for the period after tax	16.00	10.58	18.79	66.81	
5	Equity Share Capital	937.20	937.20	937.20	937.20	
6	Reserves (excluding revaluation reserve as per Audited Balance Sheet of the previous accounting year)	-	-	-	545.98	
7	Earnings Per Share (EPS) (Face value of Re. 1/- each) Basic & Diluted	0.02*	0.01*	0.02*	0.07	

For and on behalf of the Board of Directors of Luharuka Media & Infra Limited  
sd/-  
Ankur Agrawal  
Managing Director  
DIN: 06408167

Place: Mumbai  
Date: August 11, 2023

**धूत इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेड**

धूत इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेड					
सीआयएन : L51900MH1978PLC020725					
नोंदणीकृत कार्यालय : ५०४, रवेजा सेंटर, २१४, नर्मदन पॉइंट, मुंबई ४०० ०२१.					
दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निकषांचा सारांश					
अ. क्र.	वर्षातील तपशील	(रु. लाखांत)			
		तिमाहीअखेर	वर्षाअखेर	तिमाहीअखेर	वर्षाअखेर
		३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	एकूण उत्पन्न (निव्वळ)	२,०१७.०७	१,३६९.७०	६९४.२२	५,२११.६१
२	कर व अपवाददात्मक बाबींमुळे निव्वळ नफा	१,५६६.७४	१,०६.४४	३३६.०१	७४५.४१
३	करपत्रात निव्वळ नफा	१९४.८७	७०९.६९	२५३.०९	१,०१९.१०
४	कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न	१,१५४.८७	१,६७३.७६	४,८०२.७७	६,२२३.१०
५	प्रदानित समागम भांडवल (दरिनी मूल्य प्रतिशेक रु. १०/-)	६३१.८०	६३१.८०	६३१.८०	६३१.८०
६	उत्पन्न प्रतिशेक (प्रत्येकी रु. १०/-)	१५.७५	११.११	४.०१	१६.०५
अ) मूलभूत		१५.७५	११.११	४.०१	१६.०५
ब) सौम्यीकृत					

टीपा : १. दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निकषांच्या वरील अहवालास संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ११.०८.२०२३ रोजी आयोजित सभेत मंजूर ठरविलेले आहेत. परिपक्व क्र. सीआयएन/सीएफ/एफसी/६२/२०१६, दि. ०५.०७.२०१६ अंतर्गत सुधारित केंद्रव्यवसायकीकरण (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत वरील अलेखापरीक्षित वित्तीय निकषांचे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी मर्यादित पुराव्यांवरून केलेले आहे. २. वर वित्तीय निकषांचे भारतीय लेखा मानके (आयसीए) नुसार तयार करण्यात आले आहेत. कंपनीने नका वा तोटा यांच्या माध्यमातून निव्वळ मूल्यवर्धन मुल्यमापनाच्या मूल्यांकनाच्या घोरणाचे पालन केले आहे. ३. दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्षाकरिताची लेखापरीक्षित आकडेवारी व संबंधित वित्तीय वर्षाच्या तिमाहीवर्षात प्रसिद्ध पुराव्यांवरून केलेले आहे व तिदिका आकडेवारीद्वारे तालमेल दर्शविले आहे. ४. वैधानिक लेखापरीक्षकांनी वित्तीय निकषांवरील मर्यादित पुराव्यांवरून केलेले आहे व अंदाजात मत निकषांचे वक्तव्य केले आहे. ५. कंपनीचा आवकद्वार एएस १०८ - कायदाक व विभागांतर्गत निर्दिष्ट केंद्रव्यवसाय ट्रेंडिंग व अन्य हा नोंदीव्ये विभाग आहे. ६. वरील अलेखापरीक्षित वित्तीय निकषांचे कंपनीची वेबसाइट www.dhootifinance.com वर उपलब्ध आहेत. ७. या तिमाहीकरिताची आकडेवारी ही विद्यमान तिमाहीच्या आकडेवारीशी सुसंगत करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुनर्मांडित/पुनर्मांडित करण्यात आली आहे.

संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने  
(स्वव्यवस्थापकीय संचालक)

दिनांक : मुंबई  
दिनांक : ११.०८.२०२३

**Odyssey Corporation Limited**

Odyssey Corporation Limited						
Registered Office: 102, Hardashan Building, Bhogli Phadia Road, Kandivali (West), Mumbai Mumbai City - 400067						
CIN:L67190MH1995PLC085403						
Email: Id:odyssey9999@gmail.com; Telephone No: 022-26241111						
EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023						
Particulars	(Rs. In Lacs except per value share)					
	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended
	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total Income from Operations	240.62	1,318.39	288.12	718.67	940.62	1,318.39
Other Income	99.32	86.69	88.03	365.00	98.22	89.03
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	195.58	(183.10)	102.27	150.06	195.36	(182.75)
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	195.58	(183.10)	102.27	150.06	195.36	(182.75)
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	195.58	(183.10)	102.27	150.06	195.36	(182.75)
Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	172.21	(186.25)	56.13	172.92	172.02	(232.84)
Equity Share Capital (Face Value of Rs. 5/- per share)	1969.71	1969.71	1969.71	1969.71	1969.71	1969.71
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	5625.12	0	0
Earnings Per Share (of Rs. 5/- each) For continuing and discontinued Operations, Basic:	0.50	0.47	0.28	0.37	0.50	0.47
Diluted:	0.50	0.47	0.28	0.37	0.50	0.47

For Odyssey Corporation Limited  
sd/-  
Mr. Hilen Ramnikal Mehta  
Director  
DIN: 01875252

Place : Mumbai  
Date : 11/08/2023

**GUFIC BIOSCIENCES LIMITED**

GUFIC BIOSCIENCES LIMITED						
नोंदणीकृत कार्यालय : ३७, पहिला मजला, कमला भवन २, एस. निरमल नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६१.						
वेबसाइट: www.gufic.com ; ई-मेल आयडी: corporaterelations@guficbio.com; दूर: ०२२-६७२६१०००; फॅक्स: ०२२-६७२६१०६७						
दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निकषांचा सारांश						
तपशील	(रुपये लाखांत (इंटीग्रल बाळकात))					
	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३
	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
परिचालनातून एकूण उत्पन्न	१९५०२.०२	१७३०३.८८	१६५२७.६३	६९६०२.०८	१९५०२.०२	१७३०३.८८
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक व/वा अतिविशेष बाबींमुळे)	२८०४.९१	२३९३.२३	२८२८.०३	१०६७२.०९	२८०४.९१	२३९३.२३
करपत्रात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवाददात्मक व/वा अतिविशेष बाबींपरचाट)	२८०४.९१	२३९३.२३	२८२८.०३	१०६७२.०९	२८०४.९१	२३९३.२३
करपत्रात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवाददात्मक व/वा अतिविशेष बाबींपरचाट)	२०६२.२९	१८९०.५६	२१०५.१५	७९७०.४८	२०६२.२९	१८९०.५६
कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता (करपत्रात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसाधारण उत्पन्न (करपत्रात) यांचा समावेश)	२०६२.२९	१८९०.५६	२१०५.१५	७९७०.४८	२०६२.२९	१८९०.५६
प्रदानित समागम भांडवल (दरिनी मूल्य प्रत्येकी रु. १/-)	१६९.४५	१६९.४५	१६९.४५	१६९.४५	१६९.४५	१६९.४५
राखीव (या लेखावधीच्या वर्षाच्या तालबंदीनुसार पुनर्मांडित/पुनर्मांडित राखीव भांडवात)	-	-	-	-	-	-
प्रतिशेक उत्पन्न (प्रत्येकी रु. १/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)	२.१३	१.८७	२.१७	८.२२	२.१३	१.८७
मूलभूत	२.१३	१.८७	२.१७	८.२२	२.१३	१.८७
सौम्यीकृत						

टीपा : १. वरील निर्दिष्टित निकषांचे लेखापरीक्षक समितीद्वारे पुराव्यांवरून करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या शुक्रवार, दि. ११.०८.२०२३ रोजी आयोजित सभेत त्यांना मंजूर ठरविलेले आहेत. सदर विवरण कंपनीची वेबसाइट [www.guficbio.com](http://www.guficbio.com) वर तसेच कंपनीचे ईमेल सुधारित असलेल्या वेबसाइट [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वर तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वरील उपलब्ध आहे. २. या कालावधी/वर्षाकरिताची आकडेवारी विद्यमान लेखा घोरणातून आवश्यकतेनुसार पुनर्मांडित/पुनर्मांडित करण्यात आली आहे. उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या ओडीएसद्वारे  
गुफिक बायोसायन्सेस लिमिटेड करिता

सही/-  
जयश्री पी. चोपडी  
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  
डीआयएन : ००००१९२९

दिनांक : ११.०८.२०२३  
दिनांक : मुंबई

**मुंबई लक्षदीप**

DECCAN BEARINGS LIMITED					
Registered Address: REGD. OFF. FLOOR NO.A, PLOT -327,NAWAB BUILDING, DADABHAI NAWROJI ROAD, HUTATMA CHOWK, FORT, MUMBAI -400001					
CIN : L29130MH1985PLC035747					
Extract of the Standalone unaudited Results for the Quarter Ending on 30/06/2023					
SR. NO.	PARTICULARS	(Rs.in Lacs)			
		Quarter ended on 30/06/2023 (Unaudited)	Quarter ended on 31/03/2023 (Audited)	Quarter ended on 30/06/2022 (Unaudited)	Year ended on 31/03/2023 (Audited)
1	Total Income	1.43	0.60	0.16	6.15
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	(4.70)	(30.55)	(5.30)	(42.31)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	(4.70)	(30.55)	(5.30)	(42.31)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	(4.70)	(30.55)	(5.30)	(42.31)